

सहकार विभागातील दक्षता कक्षासाठी
असलेल्या ६ अस्थायी पदांना
दि.१/३/२०२५ ते दि.३१/८/२०२५ पर्यंत
मुदतवाढ देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन,
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्र. अपमु-०२२५/प्र.क्र.३३०/५ स
मादाम काम मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- १७ मार्च, २०२५

- वाचा :- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.राजस-१००८/प्र.क्र.५३८/५स,
दि.५/५/२०११
- २) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. राजस-०९२४/प्र.क्र.२०९/५ स,
दि.३०/९/२०२४
- ३) सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांचे पत्र क्र. कक्ष-१/आस्था/दक्षता
कक्ष/१७५/२०२५, दि.२२/०१/२०२५
- ४) वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.३/३/२०२५

प्रस्तावना :-

सहकार विभागातील दक्षता कक्षासाठी असलेल्या ६ अस्थायी पदांना दि.२८/२/२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास संदर्भ क्र.२ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव सदरची पदे पुढे चालू ठेवणे आवश्यक असून त्यांना सन २०२५-२०२६ साठी मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. सबब, सहकार विभागातील दक्षता कक्षासाठी असलेल्या ६ अस्थायी पदांना दि.१/३/२०२५ ते दि.३१/८/२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सहकार विभागातील दक्षता कक्षासाठी असलेल्या खालील नमुद केलेल्या ६ अस्थायी पदांना दि.१/३/२०२५ ते दि.३१/८/२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे

अ.क्र.	पदाचे नांव	पदांची संख्या
१	सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था	१
२	लघुटंकलेखक (वेतनश्रेणी रु.५२००-२०२०० ग्रेड पे १९००)	१
३	कनिष्ठ लिपीक-टंकलेखक	२
४	शिपाई	२
	एकूण	६

२. यावर होणारा खर्च " मागणी क्र.व्ही-२ २४२५-सहकार, ००१-संचालन व प्रशासन (०१) (०१) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था (दत्तमत २४२५००११)" या लेखाशिर्षाखाली दाखवावा व त्याखालील सन २०२५-२०२६ च्या मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय, दि.३/३/२०२५ अन्वये विभागास प्राप्त झालेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्या संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०३१७१२१३३०१५०२ असा आहे व डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रविण मुंडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. उपनिबंधक सहकारी संस्था (दक्षता कक्ष), पुणे.
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, (लेखापरीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
४. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
५. अधिदान व लेखाधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
८. वित्त विभाग, (व्यय-२/अर्थसंकल्प-१९/ वित्तीय सुधारणा) मंत्रालय, मुंबई.
९. अवर सचिव (कार्यासन १७-स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवडनस्ती- कार्यासन ५स.